

27th June, 2019

The Secretary,

BSE Ltd.,

Corporate Compliance and Listing Centre,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

MUMBAI 400 001.

**Scrip Code: 509945** 

Dear Sir/Ma'am,

Sub: Submission of newspaper clips – Notice of the Annual General Meeting, E-voting and book closure date.

Please find enclosed the copies of Notice of the Annual General Meeting, E-voting and book closure date published in 'Financial Express' in English language and in 'Mumbai Lakshadeep' in Marathi, for your information and record.

Kindly acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For THACKER AND COMPANY LIMITED.,

Priya Nair

Company Secretary

Encl: As above.

Regd. Off.: Bhogilal Hargovindas Building, Mezzanine Fl.18/20,K.Dubhash Marg, Mumbai-400001, India Corporate Office: Jatia Chambers, 60 Dr. V.B.Gandhi Marg, Mumbai-400001, India Tel: 91-22-43553333,

Web-Site: www.thacker.co.in , E-mail: thacker@thacker.co.in CIN No. : L21098MH1878PLC000033

GST No.: 27AAACT3200A1Z7

थकबाकी

रक्कम

दि. २७.०५.२०१९

रोजी

रु. १५.८७.२७६.००

(रुपये पंधरा लाख

सत्त्याऐंशी हजार

दोनशे शहाहत्तर

**फक्त)** अधिक पुढील

व्याज, खर्च, शुल्क

इ.

#### **PUBLIC NOTICE**

The Public is hereby informed that unde signed has decided to purchase the shop premises mentioned in the schedule written hereinabove owner by Smt.Aruna S. Kirtikar of Khar, Mumbai - 52.

If anyone is having any objections claims, rights, titles, interests, dispute or any type of claim of the schedule property he / she / they may contact the undersigned with the lega documentary proof substantiating his/ her / their objections, claims, within 15 (fifteen) days from the date of this Publication, failing which will proceed are no third party claims / objection/ disputes in respect of the schedule property and thereafter claims / objections / disputes will be entertained and matter will waived

#### Schedule of Property

admeasuring about 270' Sft. (Carpet) i.e. 320' Sft. (Built-up) area on the Ground Floor, of the Sai Prasad Commercial Complex, constructed or the Land bearing CTS No.E/845, of revenue village: Bandra H/West Ward, situated at the Corner of First Road and the Fourth Road, Opposite: Khar Road Railway Station, Khar (West), Mumbai 400 052, within the local limits of Mumbai Municipal Corporation

(KAMLESH MANCHARAMJI BHATI) Purchaser - Cell: 8291026018.

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता विद्यमान मालक श्री. सय्यद शिराजअली इब्राहीम यांच्याकडून खरेदी व प्राप्त करू इच्छित आहेत.

कोणा व्यक्तिस अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता अर्थात श्री. रोहन जे. चोथानी, विकल, ए-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी कळवावे अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

### वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

जमीन क्षेत्रफळ ५८०० चौ.फु., सर्व्हे क्र.५३, हिस्सा क्र.१-ए(पी), सीटीएस क्र.१३/११ व १३/१२, गाव आकुर्ली, तालुका बोरिवली, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ तसेच तेथे असलेले संरचनेसह जमिनीचे सर्व भाग व खंड आणि न्यु लकी डेरी फार्म म्हणून ज्ञात, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

ठिकाण : मुंबई दिनांक : २६.०६.२०१९

सही/-

आर. जे. चोथानी

#### जाहीर सूचना

**श्री. कुट्टी रामना गुजरन** हे सिद्धीविनायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत सीटीएस क्र.१९०/६/१, सुखसागर कॉलनी (एमएमआरडीए कॉलनी), दुर्गा नगर समोर, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६० या सोसायटीचे सदस्य असून त्यांचे २३.०३.२०१९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधारं हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्ट मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधान हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुस ऱ्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्द निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासू कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.७.०० ते रात्रौ ९.०० पर्यंत उपलब् आहेत.

ठिकाण: मुंबई

41//141	नारायाराचा नाया								
अ.क्र.	खोली क्र.	मयत व्यक्तीचे नाव	अर्जदाराचे नाव	नाते					
۶.	बी/१३	कुट्टी रामना गुजरन	गुलाबी कुट्टी गुजरन	पत्नी					
			=== ====	<del>a a 0 a</del>					

सिद्धीविनायक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: २७ जून, २०१९

#### मर्केटर लिमिटेड

MERCATOR **नोंदणीकृत कार्यालय:** मित्तल टॉवर, बी विंग, ३रा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **सीआयएन**:एल६३०९०एमएच१९८३पीएलसी०३१४१८ दूर::0२२-६६३७३३३३ फॅक्स:0२२-६६३७३३४४ वेबसाईट: www.mercator.in, ई-मेल: investors@mercator.in

सुवना येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस् रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४० व अनुसुची ७ सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/डीओएस३, सीआयआर/पी/२०१८/१३९, दिनांक ६ नोव्हेंबर, २०१८ नुसार खाली दिलेल्या तपशिलानुसार वास्तविब पदतीने शेअर्स हस्तांतरणसंदर्भात कंपनीकडे विनंती प्राप्त झाली आहे

I	फोलिओ	ोलिओ भागप्रमाणपत्र अनुक्रमांक		हस्तांतरकर्ताचे	भागांची	नियोजित	
I	豖.	<b>頭.</b>		नाव	संख्या	हस्तांतरीतीचे नाव	
l	००२३७३	१०६	२५१००१-२५२०००	बी मांगीलाल	१०००	बिमल चांद	
١		१७२९	७६१५०००२-७६१५१५०१		१५००	जैन एन	

तर कोणा व्यक्तीस वर नमुदप्रमाणे नियोजित हस्तांतरीतीच्या नावे उपरोक्त शेअर्स हस्तांतरणासंदर्भा **होणताही दावा/आक्षेप असल्यास त्यां**नी त्यांचे दावा/आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांत कंपनीचे कंपनी सचिव किंवा निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)-मे. लिंक ईनटाईम इंडिया गयव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे मादर करावेत. जर ३० दिवसांच्या विद्वित कालावधीत कंपनी किंवा त्यांचे आरटीएकडे सदर शेअर्ससंदर्भात कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास संबंधित हस्तांतरीतीच्या नावे उपरोक्त शेअर्स हस्तांत प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

सदर माहिती कंपनीच्या www.mercator.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्था www.bseindia.com (स्क्रिप्ट कोड: ५२६२३५) आणि www.nseindia.com (स्क्रिप्ट कोड: मर्केटर वर सुद्धा उपलब्ध आहेत.

मर्केटर लिमिटेडकरि सही/ कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई दिनांक : २६ जून, २०१९

MERCATOR OIL & GAS LTD.

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, मित्तल टॉवर, बी विंग, निरमन पाँईंट, मुंबई-४०००२१. दूर.:०२२-६६३७३३३३; फॅक्स: १२२-६६३७३३४४, ई-मेल: secretarial@mercator.in सीआयएन: यु६३०९०एमएच१९८३पीएलसी०३१४१८

मुंबई येथील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण न्यायपीठ यांच्या समक्ष कंपनी योजना याचिका क्र.२१०५/२०१९ जिचा संबंध

कंपनी योजना अर्ज क्र.५८७/२०१९ सह आहे

कंपनी कायदा २०१३, लागूप्रमाणे प्रकरणात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ प्रकरणातः आणि मर्केटर ऑईल ॲण्ड गॅस लिमिटेड व त्यांचे संबंधित भागधारक आणि धन

यांच्या दरम्यान व्यवस्था योजने प्रकरणात मर्केटर ऑईल ॲण्ड गॅस लिमिटेड

कंपनी कायदा १९५६ च्या तरत्दी अंतर्गत स्थापना झालेली कंपनी आणि कंपनी कायदा २०१३ अन्वये विद्यमान कंपनी यांचे नोंदणीकत कार्यालय: ३रा मजला, मित्तल टॉवर, बी विंग, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१

## कंपनी योजना याचिकेची सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत मर्केटर ऑईल ॲण्ड गॅस लिमिटेड व त्यां संबंधित भागधारक आणि धनको यांच्या दरम्यान व्यवस्था योजना मान्य करण्याकरीता दिनांक ३। . मे, २०१९ रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. ती उपरोक्त याचिका राष्ट्रीय कंपनी कायव न्यायाधिकरण, मुंबई यांच्याद्वारे २० जून, २०१९ रोजी दाखल करून घेतली आणि २५ जुलै २०१९ रोजी सदस्यांसमक्ष सुनावणी निश्चित करण्यात आलेली आहे.

कोणा व्यक्तीस सदर याचिकेस पाठिंबा किंवा विरोध करावयाचा असेल त्यांनी याचिकेच्या सुनावणीकरीत निश्चित तारखेपूर्वी २ दिवस अगोदर त्यांनी किंवा त्यांच्या विकलादारे स्वाक्षरी केलेली त्यांच्या डच्छेर सचना त्यांचे नाव व पत्त्यासह याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलाकडे पाठवावी. याचिकाकर्त्या कंपनीच्य ाकिलाचा पत्ता खालीलप्रमाणे

#### प्रति: श्री. संजय आशर ग्राचिकाकर्ता कंपनीचे वकील

स्टेट बँक ऑफ इंडिया इमारत, ४था मजला, एन.जी.एन. वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई–४०००२३.

तसेच सदर सूचनेसह याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडे विरोधाचे कारण किंवा प्रतिज्ञापत्राची प्रव जी कंपनी योजना याचिकेस विरोधाबाबत आहे ती सुध्दा सादर करावी.

याचिकेची प्रत कोणा व्यक्तीस हवी असल्यास त्यांनी त्या करीताचे विहीत शुल्क खालील स्वाक्षरीकर्ताकर

आज दिनांकित २६ जून, २०१९

मर्केटर ऑईल ॲण्ड गॅस लिमिटेडकरित

एच.के. मित्तल

डीआयएन:००००७६९०

#### **PICICI** PRUDENTIAL 7 MUTUAL FUND

**ICICI Prudential Asset Management Company Limited** Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12<sup>th</sup> Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13<sup>th</sup> Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com. Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders for declaration of dividend under ICICI Prudential Balanced Advantage Fund (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e on July 2, 2019\*:

Name of the Scheme/Plan	Dividend (₹ Per unit) (Face value of ₹ 10/- each) <sup>\$#</sup>	NAV as on June 25, 2019 (₹ Per unit)	
ICICI Prudential Balanced Advantage	Fund		
Monthly Dividend	0.07	14.40	

- \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Scheme.
- Subject to deduction of applicable statutory levy.
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day. Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear

in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Scheme would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai

Date: June 26, 2019 No. 021/06/2019

Sd/-**Authorised Signatory** 

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and

mobile number with us to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or

visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



## अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

टिळकपथ स्टेशन रोड, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, पिन कोड नं.४२१५०१. दुरध्वनी क्र.:०२५१-२६८२३५३, ई-मेल: ambarnathcouncil@gmail.com जा.क्र.अंनप/भांडार/२०१९-२०२०/२०

दि.२६/०६/२०१९

## -: जाहीर लिलाव सूचना :-

अंबरनाथ नगरपरिषदेच्या वडोलगांव ह्या ठिकाणी असलेल्या पाणी पुरवठा व जलनि:स्सारण प्रकल्प/जुने STP (Sewage Treatment Plant) पंपींग स्टेशनमधील जुने साहित्य पंप, ट्रान्सफॉर्मर, डी.पी. सेट/पी.टी., ईन्सुलेटर सेट केबल ३०० चौ.मी.मी./मोटार ६० एच.पी./मोटार १०० एच.पी./१५० एच.पी./ व लोखंडी साहित्य व इतर भंगार साहित्य विक्री करावयाची आहे. त्याकरिता इच्छ्क निकामी भंगार विद्युत साहित्य खरेदी करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था, ठेकेदार, भंगार सामान खरेदी/विक्री करणारे व्यसायिक यांनी दि.०४/०७/२०१९ रोजी पुर्वी नमुद जागेवरील पाहणी करून निकामी विद्युत साहित्य/मोटार/ट्रान्सफॉर्मर /इत्यादी साहित्य खरेदीचे किमान देकार नगरपरिषदेस सादर करावेत.

सदर जाहीर लिलाव दि.०९/०७/२०१९ रोजी द्पारी १२.३० वाजता होणार आहे याची नोंद घ्यावी.

विशेष सूचना: बोली देणाऱ्या संस्थेकडे अधिकृत जीएसटी प्रमाणपत्र, आयकर प्रमाणपत्र, महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६(१) (आय) व कलम ४४(१)(ब) तरतुदीच्या ज्या खाली उद्धृत केलेल्या आहेत. माहिती आहे आणि गंभीरपणे नम्द करतो की, नगरपरिषदेच्या नियमानुसार नगरपालिकेशी किंवा नगरपालिकेच्या अधिन किंवा नगरपालिकेने किंवा नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामामध्ये नगरपरिषदेच्या कोणत्याही नगरसेवकाचा कोणताही हिस्सा किंवा हितसंबंध किंवा आमच्याशी भागीदारी नाही असे प्रतिज्ञा पत्र रु.१००/- च्या नॉन ज्युडीश्यरी स्टॅम्प पेपरवर सादर करावे.

टिप: (Auction) वित्तीय बोलीमध्ये भाग घेणारी संस्था यांना अनामत रक्कम रु.१,००,०००/- (अक्षरी रु. एक लाख मात्र) नगरपरिषदेत जमा केल्यानंतर वित्तीय बोलीमध्ये भाग घेण्यास परवानगी देण्यात येईल.

> सही/-(देविदास पवार) मुख्याधिकारी अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ



#### ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल२१०९८एमएच१८७८पीएलसी००००३३ नोंदणीकृत कार्यालय: भोगिलाल हरगोविंदास इमारत, मेझनिन मजला १८/२०,

के. दुभाष मार्ग, मुंबई-४००००१. कॉर्पोरेट कार्यालय: जिटया चेंबर्स, ६०, डॉ.व्ही.बी.गांधी मार्ग, मुंबई-४००००१. दूरध्वनी क्र.:+९१-२२-३०२१३३३३, फॅक्स क्र.:+९१-२२-२२६५८३१६, ई-मेल: thacker@thacker.co.in वेबसाईट: www.thacker.co.in वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग आणि

पुस्तक बंद करण्याच्या तारखेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि.२५ जुलै, २०१९ रोजी स.९.३०वा. (भाप्रवे) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-६०, जटिया चेंबर्स, डॉ.व्ही.बी.गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे २८ मे, २०१९ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे, सूचना ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय अहवालासह आणि त्यावरील संचालक व लेखापरिक्षकांच्या अहवालासह ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना हार्ड कॉपीकरिता विनंती केल्याने किंवा त्यांच्या नोंद पत्यावर वास्तविक प्रत पाठवीली आहे. सदर सूचना व वर्ष २०१८-२०१९ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.thacker.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि वास्तविक प्रत सदस्यांच्या निरीक्षणासाठी कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. एजीएमची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल च्या www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीच्या सदस्यास सभेत उपस्थित राहन मत देण्याचा अधिकार असून त्याच्या वतीने सभेत उपस्थित राहन मत देण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी हा कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम १० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ व्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, १४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, दि.१९ जुलै, २०१९ ते गुरुवार, दि.२५ जुलै, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०९५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने २८ मे, २०१९ रोजीच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारा दिलेल्या ई-वोटिंग सेवेमार्फत विमर्श करण्यासाठी विद्युत मतदानाची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंगची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

- १. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभा विद्युत स्वरूपाने व वास्तविक सूचना वितरणाची प्रक्रिया २१ जून, २०१९ रोजी पूर्ण केलेली आहे.
- २. एजीएमच्या सूचनेत नमूद विशेष व्यवसायावर विद्युत स्वरूपाने मतदानाने विमर्श
- ३. रिमोट ई-वोटिंग सोमवार, दि.२२ जुलै, २०१९ रोजी स.९.००वा. प्रारंभ
- ४. रिमोट ई-वोटिंग बुधवार, दि.२४ जुलै, २०१९ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल आणि तदनंतर रिमोट ई-वोटिंग सुविधा बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सीडीएसएलद्वारे मान्य असणार नाही.
- ५. मत पात्रतेची निश्चितीकरिता नोंद दिनांक गुरुवार, दि.१८ जुलै, २०१९ आहे.
- ६. कोणा व्यक्तिने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक अर्थात गुरुवार, दि.१८ जुलै, २०१९ रोजी भागधारणा घेतली असेल आणि ज्यांचे पॅन अपडेट केलेले नसेल त्यांनी service@satellitecorporate.com वर विनंती पाठवून मे. संटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.
- कंपनीच्या सदस्यांद्वारे मतदान पर्यायाकरिता एजीएमच्या ठिकाणी बॅलेट पेपर वितरणाची व्यवस्था कंपनीद्वारे केली जाईल.
- ८. सदस्यांनी नोंद घ्यावी की,

ठिकाण: मुंबई

दिनांक: २७ जून, २०१९

- अ. सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यास सभेच्या ठिकाणी बॅलेट/पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा दिली जाईल.
- ब. एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने ज्या सदस्यांनी मतदान केलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतू एजीएममध्ये पुन्हा मतदान करता
- क. नोंद दिनांक अर्थात गुरुवार, दि.१८ जुलै, २०१९ रोजी सदस्य नोंद पुस्तकात किंवा डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार आहे.
- ड. ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. पारिख ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव, मुंबई चे श्री. पी.एन. पारिख (एफसीएस:३२७, सी.पी.क्र.१२२८) आणि त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती शर्वरी शाह (एसीएस:२७५७२, सी.पी. क्र.११७१७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ९. रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा आणि www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री.मायकेल मॉन्टेरियो, व्यवस्थापकीय संचालक, मे.सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्र. ४९, इमारत क्र. १३एबी, २रा मजला, संहिता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, अंधेरी-कुर्ला रोड, एमटीएनएल लेन, साकीनाका, मुंबई-४०००७२, ई-मेल service@satellitecorporate.com/दूर.०२२-२८५२०४६१/६२.

ठाकर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरिता सही/

प्रिया नायर

कंपनी सचिव

कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्याव्यात. तरीही, संबंधित कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **भारतीय स्टेट बँक** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज याचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता **भारतीय** 

शारदा चेंबर्स, ३८६/२, शंकर शेठ रोड, पुणे ४११०३७. फोन (०२०) ६६८००५०१, ई–मेल racpc.pune@sbi.co.in

मागणी नोटीस

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी-।** यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम

२००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त अधिकारात, सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खाली नमूद संबंधित

कर्जदार यांना **मागणी नोटीस** पाठवून नोटीस खाली दिलेल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार

भरणा करण्याची सूचना केली होती. वर उल्लेखलेल्या नोटीसा, न स्विकारल्याने/ न पोहोचल्याने पोस्ट खात्याकडून परत आल्या

आहेत. या नोटीशींच्या प्रती खाली सही करणार याचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी त्यांना इच्छा असल्यास कोणत्याही

मागणी नोटीस मालमत्तेचा तारीख तपशिल न ३०२, फ्लॅट मजला, ''पवन मोरींग ड्यू'

फ्लॅट न. ५०६, ए विंग, गंगावाडी हौसिंग सोसा. सर्व्हें न. २६, हिस्सा न. १/१ के, मौजे धानोरी, ता. हवेली, एलबीएस मार्ग, घाटकोपर (प) मुंबई – ४०००८६. जि. पुणे - ४११०१५. श्री. जालमसिंग सुखदेवसिंग राजपुरोहित (क्षेत्र- कार्पेट क्षेत्र ४११ चौ. (सहकर्जदार) फूट म्हणजेच ३८.१९ चौ. मी. फ्लॅट /युनिट न. २०१, दुसरा मजला, ''सनराईज आणि टेरेस क्षेत्र ८९ चौ. फूट

रेसिडन्सी'', सर्व्हे न. ३३, हिस्सा न. २, प्लॉट न. ४, टिंगरे नगर, धानोरी, ता. हवेली, जि. पुणे मुख्य शाखा (होम शाखा) – लक्ष्मी रोड कर्ज खाते क्र. ६११९१६०१७९१ मुदत कर्ज (गृह) कर्ज खाते क्र. – ६११९१६०६७४४ सुरक्षा

खाते क्र. ६१२६१५१४५८३, कार लोन (वाहन कर्ज)

होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदाराचे कायदेशीर वारस हेच जबाबदार असतील.

एनपीए तारीख - ०९.०५.२०१९.

कर्जदार यांचे नाव व

पत्ता/मुळ शाखा/ कर्ज खाते क्र./

एनपीए दिनांक /

श्री. सोहनसिंग सुखदेवसिंग राजपुरोहित

**स्टेट बँकेकडे** गहाण आहेत

(कर्जदार)

पश्चिमेस- कॉलनी उत्तरेस-मोकळी जागा. जर संबंधित कर्जदार हे मागणी केल्यानुसार **भारतीय स्टेट बँकेत** भरणा करू शकले नाही तर **भारतीय स्टेट बँक** सदर कायद्यातील

म्हणजेच ८.२९ चौ.मी.)

चतु:सिमा : पूर्वेस- जिना

दक्षिणेस- फ्लॅट नं. ३०१

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे कायदेशीर वारस यांचे ध्यान सदर कायदाच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते. सदर सरफेसी कायद्याने कर्जदाराचे कायदेशीर वारस हे भारतीय स्टेट बँकेच्या लेखी समतीशिवाय सदर मालमत्तेसोबत कोणताही

कलम १३(४) आणि त्याचे लागू नियम यामधील तरतूदीनुसार वरील मालमत्तामधून वसूलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे

व्यवहार करण्यास उदा. विक्री, भाडेपट्टी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर सरफेसी कायद्यातील तरतूदींचे उल्लंघन कर्जदाराचे कायदेशीर वारस यांनी करणे हा गुन्हा समजून त्यांना जबाबदार धरण्यात येईल. व सरफेसी कायद्यातील तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.

दिनाक: २७ ०६ २०१९ ठिकाण : पुणे /घाटकोपर(प ) मुबई (मजकूरात सदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

ρ

अधिकृत अधिकारी, (भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी-।)

### Balkrishana Paper Mills limited

CIN: L21098MH2013PLC244963

**नोंदणीकृत कार्यालय:** ए/७, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. दर.क्र.:+९१-२२-६१२०७९००, फॅक्स:+९१-२२-६१२०७९९९, ई-मेल: opsingh@bpml.in; www.bpml.in

सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (३) अन्वये टपाल मतदान निकालाची घोषणा कंपनी कायदा २०१३ चे कलम ११० (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम, २०१४ चे नियम २२ च्या तरतृदीनुसार तसेच अंमलातील वेळेकरिता वैधानिक फेरबदलासह, दिनांक १३ मे, २०१९ रोजीच्या टपाल मतदान व ई-वोटिंग सूचनेद्वारे खालील बार्बीकरिता कंपनीच्या सदस्यांची अनुमर्त

१) कंपनीचे अधिकृत भागभांडवलात वाढ करणे आणि मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनमधील भांडवल नियमात बदल करणे

) प्राथमिक तत्त्वावरील नॉन-क्युम्यूलेटीव्ह रेडीमेबल रिफंडस् शेअर्सचे वितरण.

३) खासगी तत्त्वावर नॉन-कनव्हर्टीबल डिबेंचर्सचे वितरण.

टपाल मतदान व ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणन कार्यरत कंपनी सचिव मे. पी. नैथानी ॲण्ड असोसिएटसचे श्री प्रसन नैथानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. वैध मतांच्या विश्लेषणाच्या आधारावर तपासनीस यांनी कंपनी सचिवाकडे दि.२४ जून, २०१९ रोजी त्यांचा अहवाल सादर केला आणि नोंद केले की, दि.१३ मे, २०१९ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुदप्रमाणे ठराव आवश्यक विशेष बहुसंख्येने मंजूर करण्यात आला

आवश्यक ठराव (विशेष) अर्जेडा/ठरावात प्रवर्तक/प्रवर्तक समुह इच्छुक आहेत का?			१. कंपनीचे अधिकृत भागभांडवलात वाढ करणे आणि मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनमधील						
				भांडबल नियमात बदल करणे. नाही					
श्रेणी मतदानाचा प्रकार		<b>धारण शेअर्स</b> संख्या	मतदान झालेली संख्या	प्रलंबित शेअर्सवरील झालेले मतांची %	बाजुने मतांची संख्या	विरोधात मतांची संख्या	बाजुने झालेल्या मतांची %	विरोधात झालेल्या मतांची %	
		[1]	[2]	[3]={[2]/ [1]}*100	[4]	[5]	[6]={[4]/ [2]}*100	[7]={[5]/ [2]}*100	
प्रवर्तक व	ई-वोटिंग		6405843	99.9995	6405843	0	100.0000	0.0000	
प्रवर्तक समुह	टपाल मतदान	6405843	0	0.0000	0	0	0.0000	0.0000	
	एकूण		6405843	99.9995	6405843	0	100.0000	0.0000	
सार्वजनिक	ई-बोटिंग		0	0.0000	0	0	0.0000	0.0000	
संस्था	टपाल मतदान	0	0	0.0000	0	0	0.0000	0.0000	
	एकूण		0	0.0000	0	0	0.0000	0.0000	
ना-सार्वजनिक संस्था	ई-वोटिंग		114959	2.6525	106242	8717	92.4173	7.5827	
	टपाल मतदान	4333969	34590	0.7981	33965	625	98.1931	1.8069	
	एकूण		149549	3.4506	140207	9342	93.7532	6.2468	
एकूण		10739844	6555392	61.0381	6546050	9342	99.8575	0.1425	

ठरावाच्या बाजने झालेल्या ठरावाचा मतांची संख्या अर्थात ९९.८६% आहे जी विरोधात झालेल्या मतांच्या संख्येपेक्षा तीन पटीने अधिक आहे अर्थात ८.१४% न्हणून वर नमुद केलेली विशेष ठराव दि.२२ जून, २०१९ रोजी अर्थात मतदानपत्रिका व ई-वोटिंग स्विकृतीच्या अंतिम तारखेला आवश्यक विशेष बहुसंख्ये

आवश्यक ठराव (विशेष)			२. प्राथमिक तत्त्वावरील नॉन-क्युम्यूलेटीव्ह रेडीमेबल रिफंडस् शेअर्सचे वितरण.								
भर्जेडा/ठरावात प्र भाहेत का?	वर्तक/प्रवर्तक सम्	ह इच्छुक		नाही							
श्रेणी	मतदानाचा प्रकार	धारण शेअर्स संख्या	मतदान झालेली संख्या	प्रलंबित शेअर्सवरील झालेले मतांची %	बाजुने मतांची संख्या	विरोधात मतांची संख्या	बाजुने झालेल्या मतांची %	विरोधात झालेल्या मतांची १			
		[1]	[2]	[3]={[2]/ [1]}*100	[4]	[5]	[6]={[4]/ [2]}*100	[7]={[5 [2]}*10			
प्रवर्तक व	ई-वोटिंग		6405843	99.9995	6405843	0	100.0000	0.000			
प्रवर्तक समुह	टपाल मतदान	6405875	0	0.0000	0	0	0.0000	0.000			
	एकूण		6405843	99.9995	6405843	0	100.0000	0.000			
सार्वजनिक	ई-वोटिंग		0	0.0000	0	0	0.0000	0.000			
संस्था	टपाल मतदान	। मतदान 0	0	0.0000	0	0	0.0000	0.000			
	एकूण		0	0.0000	0	0	0.0000	0.000			
ना-सार्वजनिक	ई-वोटिंग		114959	2.6525	114442	517	99.5503	0.449			
संस्था	टपाल मतदान	4333969	34590	0.7981	33965	625	98.1931	1.806			
	एकूण		149549	3.4506	148407	1142	99.2364	0.763			
एकूण		10739844	6555392	61.0381	6554250	1142	99.9826	0.017			

म्हणून वर नमुद केलेली विशेष ठराव दि.२२ जून, २०१९ रोजी अर्थात मतदानपत्रिका व ई-वोटिंग स्विकृतीच्या अंतिम तारखेला आवश्यक विशेष बहुसंख्येन . नदस्यांद्वारे मंजूर करण्यात आले. सदर निकाल कंपनीच्या www.bpml.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अर्जेडा/ठरावात प्रवर्तक/प्रवर्तक समुह इच्छुक आहेत का?			नाही						
श्रेणी	मतदानाचा प्रकार	धारण शेअर्स संख्या	मतदान झालेली संख्या	प्रलंबित शेअर्सवरील झालेले मतांची %	बाजुने मतांची संख्या	विरोधात मतांची संख्या	बाजुने झालेल्या मतांची %	विरोधाः झालेल्य मतांची	
		[1]	[2]	[3]={[2]/ [1]}*100	[4]	[5]	[6]={[4]/ [2]}*100	[7]={[ [2]}*1	
प्रवर्तक व	ई-वोटिंग		6405843	99.9995	6405843	0	100.0000	0.000	
प्रवर्तक समुह	टपाल मतदान	6405875	0	0.0000	0	0	0.0000	0.000	
	एकूण		6405843	99.9995	6405843	0	100.0000	0.000	
सार्वजनिक	ई-बोटिंग	0	0	0.0000	0	0	0.0000	0.000	
संस्था	टपाल मतदान		0	0.0000	0	0	0.0000	0.000	
	एकूण		0	0.0000	0	0	0.0000	0.000	
ना-सार्वजनिक	ई-वोटिंग		114251	2.6362	114234	17	99.9851	0.449	
संस्था	टपाल मतदान	4333969	34590	0.7981	33965	625	98.1931	1.806	
	एकूण		148841	3.4343	148199	642	99.5687	0.431	
एकूण		10739844	6554684	61.0315	6554042	642	99.9902	0.009	

म्हणून वर नमुद केलेली विशेष ठराव दि.२२ जून, २०१९ रोजी अर्थात मतदानपत्रिका व ई-वोटिंग स्विकृतीच्या अंतिम तारखेला आवश्यक विशेष बहुसंख्ये

सही/ (ओमप्रकाश सिंग)

सदस्यांद्वारे मंजूर करण्यात आले. सदर निकाल कंपनीच्या www.bpml.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

WWW.FINANCIALEXPRESS.COM

# Sensex builds on gains ahead of F&O expiry; metal, power stocks rally

PRESS TRUST OF INDIA Mumbai, June 26

THE BSE SENSEX marched higher for the second straight day on Wednesday on robust buying in metal, power and financial stocks ahead of June derivatives expiry.

Overcoming a choppy start, the 30-share index finished 157.14 points, or 0.40%, higher at 39,592.08. Similarly, the broader NSE Nifty jumped 51.10 points, or 0.43%, to 11,847.55.

Buying interest was seen in metal, power, healthcare, capital goods and financial counters ahead of the expiry of June futures and options (F&O) contracts scheduled for Thursday, traders said.

Sentiment also received a boost after the US administration said a trade deal with



China is "about 90%" complete.

Besides, domestic investors are hoping for positive news on the US-India trade front in the backdrop of US secretary of state Mike Pompeo holding talks with Prime Minister Narendra Modi in New Delhi, traders added. Modi and US President Donald Trump are scheduled to meet on the sidelines of the G20 Summit in



Osaka, Japan, later this week. The progress of monsoon

and a strengthening rupee added to the buying momen-

Vedanta was the biggest gainer in the Sensex pack, spurting 4.40%. PowerGrid, Sun Pharma, Yes Bank, Tata Steel, HDFC Bank, Bajaj Finance, ICICI Bank and Bajaj Auto too ended up to 4.12%

On the other hand, Infosys, IndusInd Bank, Tech Mahindra, Bharti Airtel, Maruti, TCS and HDFC were among the top losers, shedding up to 1.12%.

"Indian market bounced higher led by pharma and banking sector due to positive view for Q1 FY20 result given a low base and improvement in business outlook. Metals also inched higher due to ease in trade war tensions.

"Expectation over Budget and Q1 FY20 (results) will control the trend of the market," said Vinod Nair, head of research, Geojit Financial Ser-

Sectorally, BSE metal, power, utilities, basic materials, realty, healthcare, bankex and finance ended up to 2.88% higher.

IT, tech, telecom and FMCG shed up to 0.65%.

# UCO Bank aims at recovering ₹8k cr of bad loans this fiscal

**FE BUREAU** Kolkata, June 26

forming asset level.

**PUBLIC SECTOR LENDER** UCO Bank is aiming to recover around ₹8,000 crore of bad loans during the current financial year to cut its high non-per-

"We have set a target of at least ₹2,000 crore of recovery per quarter, and by this we aim at recovering ₹8,000 crore in the entire year," the bank's MD and CEO AK Goel told reporters on the sidelines of its annual general meeting held on Wednesday.

"The bank is expecting at least ₹1,000 crore of recovery by the end of the September quarter from the resolution process of insolvency cases through the National Company Law Tribunal (NCLT)," Goel said.

The lender has so far referred 183 NPA accounts, with a total exposure of ₹25,096 crore, to NCLT. Of which 109 accounts, with an aggregate exposure of ₹15,865 crore, were admitted in the tri-



bunal, while 72 accounts for a total exposure of ₹8,226 crore were not admitted and remaining two accounts were sold.

Notably, during the March

quarter last fiscal, gross nonperforming assets (NPAs) of the city-based lender in absolute terms had fallen close to 4% quarter-on-quarter ₹29,888.33 crore from ₹31,121. 79 crore in the December quarter. Gross NPA as a percentage of total loans had fallen 239 basis points (bps) to 25% from 27.39% during the previous quarter. At the end of the March quarter of FY19, its Net NPA ratio had decreased 276 bps

sequentially at 9.72%.

Goel said his bank's top 100 NPA accounts, having a total exposure of about 70-80% of its total bad loans, were being "monitored rigorously" by the top management. The lender, which is under the prompt corrective action (PCA) framework of the Reserve Bank of India, is hopeful of making profit by end of the current fiscal. The bank is aiming at lowering its net NPA ratio at less than 6% by end of this fiscal.

"By end of this fiscal, we are hopeful to come out from the PCA," Goel said, adding the lender made 'Sankalp-2020', a mission to come out of the PCA through multi-pronged strategy by boosting low-cost deposit base, increasing retail, agriculture and MSME business, strengthening of credit monitoring and recovering aggressively in NPA accounts.

IndiaMART IPO subscribed over 36 times on final day of bidding

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 26

THE INITIAL PUBLIC offering of IndiaMART InterMESH, an online marketplace for business products and services, was subscribed 36.16 times on the final day of bidding on Wednesday.

The ₹475-crore IPO received bids for 9,73,85,775 shares against the total issue size of 26,92,824 shares according to the NSE data till 1900 hours.

The qualified institutional buyers' book was subscribed close to 30.83 times, non-institutional investors 62.12 times and retail individual investors 13.37 times, according to merchant banking sources.

The initial public offering (IPO) is for 48,87,862 equity shares, including anchor portion of 21,95,038 equity shares.

## HDFC Bank said to pick BofA, Morgan Stanley for NBFC IPO

Our Company was originally incorporated as 'Scanpoint Graphics Limited' as a public limited company under the Companies Act, 1956 and was granted the certificate

of incorporation on February 07, 1992. Thereafter, our Company was granted the certificate of commencement of business dated March 06, 1992. Subsequently,

pursuant to a special resolution of the shareholders dated September 10, 2007, the name of our Company was changed to 'Scanpoint Geomatics Limited' vide Fresh

certificate of Incorporation consequent upon change of name dated April 22, 2008 issued by the Registrar of Companies, Gujarat, Dadra & Nagar Haveli. For details of

change in name and Registered Office of our Company, please see chapter titled "History and Certain Corporate Matters" beginning on page 41 of the Letter of Offer.

Registered Office: 9. Mahakant Complex, Opposite V. S. Hospital, Ashram Road, Ahmedabad - 380006, Gujarat, India.

Tel: +91 79 26575365 / 26575371 | Email: info@sgligis.com

Corporate Office: 12, Abhishree Corporate Park, ISKCON - Ambli Road, Ahmedabad - 380 058, Gujarat, India.

Tel: +91 2717 297096 / 297098 | Fax: + 91 2717 297039

Contact Person: Mr. Mukesh Limbachiya, Company Secretary and Compliance Officer | Email: cs@sgligis.com | Website: www.sgligis.com

PROMOTER OF OUR COMPANY: MR. RAMESHCHANDRA K. SOJITRA

ISSUE OF UP TO 43,33,819 EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF ₹ 2 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 23 EACH INCLUDING

A SHARE PREMIUM OF ₹ 21 PER EQUITY SHARE ("ISSUE PRICE") AGGREGATING TO AN AMOUNT UP TO ₹ 996.78 LAKH ON A RIGHTS BASIS TO THE

EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 62 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 645 FULLY PAID UP EQUITY SHARES HELD

BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON WEDNESDAY, MAY 15, 2019 (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE

RIGHTS EQUITY SHARES IS 11.5 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of our Company thank all Investors for their response to the Issue, which opened on Wednesday, May 29, 2019 and closed on Friday, June

14, 2019. The total number of Composite Application Forms ("CAFs"/"Applications") (net of cheque return) (including 308 ASBA Applications) received were 659

for 44,70,288 Equity Shares which includes Applications for subscriptions to Additional Equity Shares. The Issue was subscribed to the extent of 103.15 % (net of

cheque return) of the Issue size in terms of the number of Equity Shares applied. The Basis of Allotment was finalized on June 21, 2019 in consultation with BSE

Limited ("BSE"), the Designated Stock Exchange. The Board of Directors of the Company approved the allotment of 43,33,819 Equity Shares on June 24, 2019.

In the Issue, no Equity Shares have been kept in abeyance. All valid Applications (including ASBA Applications) after technical rejections have been considered for

Number of Equity Shares applied

for and allotted against Rights

Entitlement (A)

\* Includes 511 Additional Rights Equity Shares applied by the shareholders whose fractional entitlement has been ignored at the time of computation of Rights entitlement and also

**Equity Shares Applied for** 

Value (₹)

2.71,83,079.00

7,56,33,568.00

10,28,16,647.00

\* Includes DD Charges of ₹170 which will be borne by the Company and ₹ 285.00 Lakh consisting Application by the Promoter of the Company consented to adjust the interest-free

unsecured loans against monies payable by him to the extent of his entitlement, renunciation of entitlement in his favour as well as Additional Rights Equity Shares applied for by him (in

The Company has received approval for listing of 43,33,819 Equity Shares issued on Rights Basis from the BSE Limited ("BSE") on June 24, 2019. The refund

instructions were initiated on June 25, 2019 and the dispatch of Allotment Advice cum Refund Intimation to the allottees, as applicable, has been completed on

The credit of Equity Shares to the respective demat accounts of the shareholders in respect of Allotment in dematerialized form has been completed on June 25,

2019. The trading in Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission. The trading is expected to commence

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN THE DEMATERIALISATION FORM.

NO OFFER IN THE UNITED STATES: The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities

Act, 1933, as amended ("Securities Act"), or any U.S. state securities laws and may not be offered, sold, resold or otherwise transferred within the United States

of America or the territories or possessions thereof ("United States" or "U.S.") or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S

under the Securities Act ("Regulation S"), except in a transaction exempt from the registration requirements of the Securities Act. The Rights Entitlements referred

to in the Letter of Offer are being offered in India, but not in the United States. The offering to which the Letter of Offer and Abridged Letter of Offer relates is not, and

under no circumstances is to be construed as, an offering of any securities or rights for sale in the United States or as a solicitation therein of an offer to buy any of

the said securities or rights. Accordingly, the Draft Letter of Offer / Letter of Offer / Abridged Letter of Offer and the CAF should not be forwarded to or transmitted

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: SEBI only gives its observations on the Draft Letter of Offer and this does not constitute approval of either the Issue or the Draft

DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in

anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any

of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of BSE" Limited on page 155

Letter of Offer. Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of SEBI" on page 152 of the Letter of Offer.

6,22,116

27,01,886

33,24,002

**BAIJU KALESH** 

Mumbai, June 26

**HDFC BANK, INDIA'S** biggest lender by market value, has picked Bank of America and Morgan Stanley to manage an initial public offering of its nonbank finance unit, people with

THE ISSUE" BEGINNING ON PAGE 159 OF THE LETTER OF OFFER.

Allotment. The breakup of valid applications is given below:-

includes 24 Equity Shares applied by the shareholders having zero entitlement.

612

**Applications Received** 

(including ASBA)

Number of valid applications

received (including ASBA)

and allotted

650

2. Information regarding All Applications Received (including ASBA Application received)

92.87%

100.00%

part or full, as the case may be) in the Issue as mentioned in the Letter of Offer dated May 15, 2019.

7.13%

11,81,872

32.88.416

44,70,288

1. Basis of Allotment:

Eligible Shareholders

Category

Eligible Shareholders

Renouncees

June 25, 2019

on or before June 27, 2019.

in or into the United States at any time.

VIVRO

Vivro House, 11, Shashi Colony,

Tel.: +91-79-4040 4242

Fax: +91-79-2665 0570

Website: www.vivro.net

Email: scanpoint@vivro.net

Opposite Suvidha Shopping Center, Paldi,

Investor Grievance Email: investors@vivro.net

Contact Person: Vatsal Shah/ Bhargav Parekh

SEBI Registration No. INM000010122

CIN: U67120GJ1996PTC029182

Ahmedabad - 380007, Gujarat, India.

LEAD MANAGER TO THE ISSUE

of the Letter of Offer.

Limited

Renouncees

TOTAL

**Applicants** 

knowledge of the matter said.

The bank plans to sell the shares in HDB Financial Services before March 31 in a deal that may raise about ₹100 billion (\$1.4 billion), the people said, asking not to be identified as the information is not public. HDFC Bank may hire more

firms for the sale later, the people said.

> Selling shares in the unit will help the bank led by managing director Aditya Puri raise funds to expand lending as many nonbank financiers grapple with a liquidity crunch. The credit profile of HDB Financial has

Corporate Identity Number: L22219GJ1992PLC017073

remained unscathed even as many other shadow lenders in the country were hit by rising borrowing costs after the nation's credit market largely shunned them post a crisis at Infrastructure Leasing & Financial Services last year.

**BLOOMBERG** 



## THACKER AND COMPANY LIMITED

CIN: L21098MH1878PLC000033 Regd. Office: Bhogilal Hargovindas Building, Mezzanine Fl.18/20, K. Dubhash Marg, Mumbai-400001 Corporate Office: Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg, Mumbai-400 001

Tel: +91-22-30213333; Fax: +91-22-22658316 E-Mail: thacker@thacker.co.in; Website: www.thacker.co.in

## NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND BOOK CLOSURE DATE

Notice is hereby given that the 141st Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Thursday, the 25th day of July, 2019 at 9.30 a.m. (IST) at 60, Jatia Chambers, Dr. V. B. Gandhi Marg, Fort, Mumbai 400 001 to transact the business as set out in the Notice dated 28th May, 2019, along with the Audited Financial Statements for the year ended on 31st March, 2019 and the Reports of the Directors and Auditors thereon, which has been sent, electronically to those Members who have registered their email addresses with the Company or depository participant(s); and physically, to all those Members who have not registered their email address or requested for hard copy. The Notice and Annual Report for the year 2018-19 is available on the Company's website at www.thacker.co.in and a physical copy shall be available for inspection by the Members at the Registered Office and Corporate Office of the Company on all working days during the office hours. The Notice of the AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL'), www.cdslindia.com. A Member of the Company entitled to attend and vote is

entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and a proxy need not be a Member of the Company. Pursuant to provisions of Section 91 of the Companies Act. 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, the 19th day of July, 2019 to Thursday, the 25th day of July, 2019 (both days inclusive) for the purpose of the 141st Annual General Meeting.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"), on all the resolutions set forth in the Notice dated 28th May, 2019. The instructions for the Remote e-voting are given in the Notice of the AGM.

The details are given hereunder:

The date of completion of dispatch of notice of Annual General Meeting electronically and physically: 21st June, 2019.

transacted through voting by electronics means. 3. The date and time of commencement of Remote e-voting:

2. The Business as set out in the Notice of the AGM may be

Monday, 22nd July, 2019 at 9.00 a.m.

4. The date and time of end of Remote e-voting: Wednesday, the 24th July, 2019 at 5.00 p.m. and the Remote e-voting facility shall be forth with blocked and shall not be allowed beyond the said date and time by the CDSL;

5. The cut-off date for determining the eligibility to vote is Thursday, 18th July, 2019; 6. Any person who becomes a Member of the Company

after dispatch of the Notice of Annual General Meeting and holds shares as of the cut-off date i.e. Thursday, 18th July, 2019 and whose PAN is not updated, may obtain the Login ID and Password from M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company, by sending a request at service@satellitecorporate.com.

The Company will make necessary arrangements to issue the Ballot Papers at the AGM venue for exercising the option of voting by the Members of the Company. Members may note that:

Member present at the Meeting shall be provided facility to vote through ballot/polling papers, at the

venue of the Meeting; Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall

not be entitled to cast their vote again; A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, 18th July, 2019 only shall be

entitled to avail the facility of Remote e-voting as

well as voting at the Annual General Meeting. Mr. P.N.Parikh (FCS: 327, CP: 1228) and failing him, Ms. Sarvari Shah (ACS: 27572, CP:11717) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai has been appointed as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

9. In case of any queries/grievance regarding Remote e-voting, Members are requested to refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Michael Monterio, Managing Director, M/s Satellite Corporate Services Private Limited, Unit no. 49, Building no. 13 AB, 2nd Floor, Samhita Commercial Co-operative Society Limited, Off Andheri - Kurla Road, MTNL Lane, Sakinaka, Mumbai 400 072 at service@satellitecorporate.com/ Tel nos. 022 2852 0461/62.

For Thacker And Company Limited

Place: Mumbai Priya Nair



CIN:L27101PN1985PLC038031 Tel.: +91 20 7180 2000 / 2294 1000. Fax: +91 20 2294 1299. E-mail: info@praj.net Website: www.praj.net

## NOTICE OF 33<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Thirty Third (33rd) Annual General Meeting (AGM) of Praj Industries Limited ("the Company") will be held on Tuesday, the 23rd July, 2019 at 10.00 A.M. at the Registered Office of the Company at "Praj Tower", S. No. 274 & 275/2, Bhumkar

Chowk- Hinjewadi Road, Hinjewadi, Pune - 411 057. Notice of AGM and Annual Report along with Attendance Slip and Proxy Form have been sent through electronic mode to members whose e- mail IDs are already registered with the Company or the Depository Participant(s), unless the members have registered their request for a physical copy of the same. Physical copy of the same has been sent to all those members, who have not registered their email IDs with the Company or Depository Participant(s).

The notice of AGM and Annual Report are available on Company's website viz. www. praj.net and Notice of AGM is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) viz. www.evotingindia.com. Members who do not receive the notice of AGM and Annual Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same by sending an email to investorsfeedback@praj.net or writing to the Registered Office of the Company. The documents pertaining to all the items of business to be transacted in the said AGM are open for inspection at the Registered Office of the Company on all working days, (Saturdays and Sundays are weekly offs), during business hours up to and including the date of the

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable rules there under and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, is further given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, the 17th July, 2019 to Tuesday, the 23rd July, 2019 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the year ended on 31st March, 2019 and the Annual General Meeting. The recommended dividend, if approved, would be paid on or after 30th July, 2019 to those Members whose names appear in the Register of Members on 16th July, 2019.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (i.e. 16th July, 2019 ), facility for casting their votes electronically on all the items of business set forth in the notice of AGM through the electronic voting system of CDSL from a place, other than the venue of the AGM (Remote e-voting). All the members are therefore hereby informed that;

1. The Ordinary and Special Businesses as set out in the notice of the AGM may be transacted through voting by electronic means;

2. The dispatch of notice of AGM and Annual Report has been completed on Wednesday, the 26th June, 2019. The remote e-voting shall commence on Saturday, the 20<sup>th</sup> July,

2019 at 9.00 a.m. IST; 4. The remote e-voting shall end on Monday, the 22" July, 2019 at 5.00 p.m. IST;

 The remote e-voting shall not be allowed beyond Monday, the 22<sup>rd</sup> July, 2019 at 5.00 p.m. IST; 6. The cut-off date for determining the eligibility to vote through

electronic means or through ballot paper at the AGM will be Tuesday. the 16th July, 2019 7. Any person, who acquired the shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of notice of AGM and holds

shares as on the cut-off date i.e. Tuesday, the 16th July, 2019, may obtain the Sequence Number by making a request on 020-26160084 or sending an email to sandip.pawar@linkintime.co.in., however, if the member is already registered with CDSL for remote e-voting, then such member can use the existing Sequence Number and Password for casting his/her vote; The facility for voting through ballot paper shall be made available

at the venue of the AGM and the members attending the meeting, who have not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote at the meeting through ballot paper;

9. The members, who have cast their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting:

In case of any queries relating the e-voting, members may refer to the frequently Asked Questions (FAQs) for members and "e-voting manual" available under help section at www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members may also email queries/grievances relating to e-voting to investorsfeedback@praj.net or contact Mr. Anant Bavare, Joint General Manager & Assistant Company Secretary or Ms. Nima Johare, Deputy General Manager-Secretarial at +91 20 71802000 / 22941000.

By Order of the Board For PRAJ INDUSTRIES LIMITED

DATTATRAYA NIMBOLKAR CHIEF INTERNAL AUDITOR &

Place : Pune Date: 27th June, 2019 COMPANY SECRETARY TRANSPORT FACILITY FOR 33<sup>RD</sup> ANNUAL GENERAL MEETING

The Company has arranged Transport facility from Deccan Gymkhana area for members to attend the 33rd Annual General Meeting of the Company. Members desirous of availing this transport facility may please register their names with Mr. Raju More (Mobile 9890300186) or send email confirmation at investorsfeedback@praj.net on or before 17th July, 2019 till 5.00 P.M. Kindly note that the requests received after

17th July 2019 will not be entertained under any circumstances.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF SCANPOINT GEOMATICS LIMITED.

Place: Ahmedabad

Date: June 26, 2019

## **LINK**Intime

REGISTRAR TO THE ISSUE

Vivro Financial Services Private Link Intime India Private Limited

All capitalised terms not defined herein shall have the same meanings ascribed to such terms in the Letter of Offer.

C-101, 18 Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai

– 400083, Maharashtra, India Tel.: + 91-22-4918 6200 Fax: +91-22-4918 6195

scanpoint.rights2019@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor Grievance Email: scanpoint.rights2019@linkintime.co.in Contact Person: Sumeet Deshpande SEBI Registration Number: INR000004058

CIN: U67190MH1999PTC118368

COMPANY SECRETARY

Mr. Mukesh Limbachiya

Number of Additional

Equity Shares allotted (B)

5.56,495\*

4,53,322

10,09,817

Number

11,78,611

31,55,208

43,33,819

26.44%

73.56%

100.00%

**Equity Shares Allotted** 

Value (₹)

2,71,08,053.00

7,25,69,784.00

9,96,77,837.00\*

**Total Rights Equity** 

Shares allotted (A+B)

11,78,611

31,55,208

43.33.819

27.20%

72.80%

Scanpoint Geomatics Limited 12, Abhishree Corporate Park, ISKCON- Ambli Road, Ahmedabad- 380 058. Guiarat. India. Telephone: +91-2717-297096/98 | Fax: +91-2717-297039 Email: cs@sgligis.com Website: www.sgligis.com

Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any Post-Issue related matter. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, Amount

blocked, ASBA Account number and the Designated Branch of

the SCSB where the CAF was submitted by the ASBA Investors.

For Scanpoint Geomatics Limited

Mukesh Limbachiya

Company Secretary and Compliance Officer

Disclaimer: The Letter of Offer has been filed with the Securities and Exchange Board of India and BSE Limited. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of designated stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the website of the Lead Manager at www.vivro.net. Investors should note that investment in securities involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer, including the section "Risk Factors" beginning on page 16 of the Letter of Offer.

Date : 27th June, 2019

Company Secretary